



16th November, 2019

To,
The Listing Department,
BSE Limited
P.J. Towers,
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

Scrip Code: 504351
Scrip Id: EMPOWER

Dear Sir/ Madam,

Subject: Newspaper Clipping of Outcome of Board Meeting held on 14th November, 2019.

Pursuant to regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015, we hereby inform you that the Board of Directors at their meeting held on 14th November, 2019 have inter-alia considered, approved the unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2019.

In continuation to the same, the newspaper clipping duly published in English Newspaper (All Edition) and Marathi Newspaper (Mumbai Edition) dated 16th November, 2019 is enclosed herewith.

This is for your information and records.

Thanking You,

For Empower India Limited




Authorised Signatory

Empower India Limited

CIN: L51900MH1981PLC023931

Reg. Office: 25 / 25A, II Floor, 327, Nawab Building, D.N.Road, Fort, Mumbai – 400 001.

Phone:022- 22045055, 22045044, Mobile/Helpdesk No.:9702003139

Email:info@empowerindia.in; Website: www.empowerindia.in

EMPOWER INDIA LIMITED

CIN: L51900MH1981PLC023931

Regd Office: 25 /25A, 11nd Floor, 327, Nawab Building, D.N.Road, Fort, Mumbai - 400 001
Phone: 022-22045055, 22045044, Mobile/Helpdesk No.: 9702003139

Email: info@empowerindia.in; Website: www.empowerindia.in

Extracts of the Statement of Un-audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2019.
(Rs. in Lakhs except EPS)

Particulars	Standalone			Consolidated		
	Quarter ended	Six months ended	Quarter ended	Quarter ended	Six months ended	Quarter ended
	30.09.2019 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2018 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2018 (Unaudited)
Total income from operations (net)	(516.00)	0.00	568.67	(516.00)	0.00	568.67
Net Profit/(Loss) for a period (before tax and exceptional items)	(20.79)	(15.64)	17.13	(20.79)	(15.64)	17.13
Net Profit/(Loss) for a period before tax (after exceptional items)	(1455.85)	(1450.70)	17.13	(1455.85)	(1450.70)	17.13
Net Profit / (Loss) for the period after tax	(1455.85)	(1450.70)	17.13	(1455.85)	(1450.70)	17.13
Total Comprehensive Income for the period	(1455.85)	(1450.70)	17.13	(1455.85)	(1450.70)	17.13
Paid -up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	11637.99	11637.99	11637.99	11637.99	11637.99	11637.99
Earning per equity share						
Basic:	(0.13)	(0.12)	0.0015	(0.13)	(0.12)	0.0015
Diluted:	(0.13)	(0.12)	0.0015	(0.13)	(0.12)	0.0015

Note:

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Result for the quarter and half year ended is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com).

Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary.

For Empower India Limited

Sd/-

Rajgopalan Iyengar

Director

DIN: 00016496

Place: Mumbai

Date: 14th November, 2019**CONSOLIDATED FINVEST & HOLDINGS LIMITED**Regd. Off. : 19th K.M., Hapur-Bulandshahr Road, P.O. Gulaothi, Dist Bulandshahr (U.P.) - 203408

Head Office : Plot No. 12, Sector B-1, Local Shopping Complex, Vasant Kunj, New Delhi- 110070

Tel. No.: 011-26139258, 011-40322100, CIN: L33200UP1993PLC015474

E-mail: cs_cfh@jindalgroup.com, Website: www.consofinvest.com

EXTRACTS OF THE STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER 2019 (Rs. in Lakh except EPS)

PARTICULARS	Quarter Ended 30 th September 2019	Quarter Ended 30 th September 2018	Half Year ended 30 th September 2019	Quarter Ended 30 th September 2019	Quarter Ended 30 th September 2018	Half Year ended 30 th September 2019
	Standalone	Standalone	Standalone	Consolidated	Consolidated	Consolidated
	Total Income from operations	41	99	337	353	387
Net Profit for the period (before Exceptional items, Share of Profit of associates and tax)	(136)	81	227	338	371	998
Share of Profit/(Loss) of Associates	N.A.	N.A.	N.A.	3,911	(584)	6,420
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(136)	35	227	4,249	(259)	7,418
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(103)	14	227	4,200	(330)	7,282
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax))	(103)	14	227	4,200	(330)	7,282
Total Comprehensive Income for the period attributable to owner of the parent	(103)	14	227	4165	(341)	7225
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs 10/- each)	3233	3,233	3,233	3,233	3,233	3,233
Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) on Net Profit (Not annualised) - Basic and Diluted	(0.32)	0.04	0.70	12.88	(1.05)	22.35

Notes:

- Financial Results has been prepared in accordance with The Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with the relevant rules issued thereunder.
- The Standalone and Consolidated results were reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors at their respective meetings held on 14th November 2019 and limited review of these results has been carried out by the Statutory Auditors of the Company

Nature of Adjustments	Quarter ended 30.09.2019 Standalone	Half year ended 30.09.2019 Standalone
Net Profit/ (Loss) after Tax as per Previous Indian GAAP	(53)	(2)

A SOLUTIONS PRIVATE LIMITED

enlink Pharma Investments Private Limited

IN: U74110MH2016PTC280765

Plot No. 5, Sector 19, Sanpada, Navi Mumbai, 400705, Maharashtra, India.

enlinkinfo@gmail.com www.genlinkpharma.com CIN: U74110 MH 2016 PTC 280765

Financial Results for the half year ended September 30, 2019

(INR in Lacs)

	Half Year Ended Sept 30, 2019	Corresponding Half Year Ended Sept 30, 2018	Previous Year Ended March 31, 2019
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
	19.80	30.00	78.70
Ordinary Items)	2.97	26.98	61.18
Ordinary Items)	2.97	26.90	61.18
	2.19	19.90	48.98
Profit (after	2.19	19.90	48.98
	1.00	1.00	1.00
	23.47	(7.72)	21.28
	0.00	(6.72)	0.00
	2,500.00	2,500.00	2,500.00
	-	-	-
	-	-	-
	21.93	199.02	489.78
	21.93	199.02	489.78
	-	-	-
	-	-	-
	-	-	-
	-	-	-

Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of half yearly Financial Results are available on the Stock Exchange (www.genlinkpharma.com) meeting held on 14th November, 2019.

Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made on the company's website (www.genlinkpharma.com)

Research Limited (erstwhile SMERA Ratings Limited).

the Company.

on September 27, 2021.

For Genlink Pharma Solutions Private Limited

Sd/-

Sushheel Koul

Managing Director

DIN: 00925887

Sd/-

Anand Shah

Director

DIN: 00597145

Mumbai - 400 053

Website: www.tvvision.in**SIX MONTH ENDED SEPTEMBER 30, 2019**

Rs. in Lakhs (Except EPS)

	CONSOLIDATED				
	Quarter Ended	For Six Month Ended	Year Ended		
	30-Sep-18 (Un-Audited)	30-Sep-19 (Un-Audited)	30-Sep-18 (Un-Audited)	31-Mar-19 (Audited)	
19	2,785.24	6,040.72	5,904.17	11,727.15	
65)	(917.28)	(1,386.75)	(1,638.58)	(3,509.13)	
65)	(917.28)	(1,386.75)	(1,638.58)	(3,509.13)	
65)	(917.28)	(1,386.75)	(1,638.58)	(3,509.13)	
-	(394.18)	-	(784.59)	(1540.67)	
06)	(1,327.01)	(1,391.57)	(2,454.27)	(5,059.44)	
45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	
-	-	1,078.83	2,917.91	312.73	
25)	(2.62)	(3.97)	(4.69)	(10.04)	
25)	(2.62)	(3.97)	(4.69)	(10.04)	

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and this extract were reviewed by the Audit Committee of the Company and National Stock Exchange of India Ltd. (www.bseindia.com)

Results for the year ended 31st March 2019 has been carried out by the auditors on 14th November 2019.

व एक चुलत बहिणींसह आजोबा वांग नदीच्या पात्रातून वाहून गेले. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, वाहून जाणाऱ्या दोन मुलींना व आजोबांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले तर एका मुलीचा दुपारपर्यंत शोध घेण्याचे काम सुरु होते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सणाबुर ता. पाटण येथील शंकर रामचंद्र ताटे (वय ६२), क्षितिजा शिवाजी साठे (वय १२), स्वरांजली आनंदा साठे (वय १०), श्रावणी शिवाजी साठे (वय १०) हे कुठरे येथे बुधवारी मामाच्या गावाला गेले होते. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तिन्ही मुली आपल्या आजोबांसमवेत कुठरेकडून सणाबुरकडे वांग नदीपात्रातून चालत निघाल्या होत्या.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आंदोलन

नाशिक । कोरडशापेक्षाही ओल्या दुष्काळात शेतकरी अधिक खचून गेला आहे. खरीप हंगाम गेला. आता रब्बी हंगामही हातानून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्यांनी पीक विमा काढला. तसेच ज्यांचा पीक विमा नाही. परंतु सततच्या पावसामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जासाठी सोबत वीज देयक माफी दिली तरच शेतकरी उभा राहू शकेल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे करावा. सत्ता कुणाचीही येथे, शेतकऱ्यांना मदत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा आसुड ओढू, असा इशारा राजू शेटी यांनी दिला आहे. अवकाळी पावसाने बागलाण तालुक्यात पिकांच्या झालेल्या नुकसानीची शेटी यांनी पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी हा इशारा दिला. ब्राह्मणगाव येथील २० हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, प्रगतशील शेतकरी नंदकिशोर आहिरे यांची आठ एकर क्षेत्रातील द्राक्ष बाग सततच्या पावसामुळे नष्ट झाली आहे.

मूळ आग्राचा रहिवासी असलेला राज सिंग हा २६ वर्षीय तरुण आपल्या मावशी सोबत राहत होता. अभिनय क्षेत्रात असल्याचे सांगणारा राज ऑनलाईन फार्निचर विक्रीचा व्यवसाय करत होता. फेब्रुवारी महिन्यात राज याने इंस्टाग्राम वरून युनायटेड किंग्डम येथे नागरीकत्व मिळालेल्या मुळच्या बांगलादेशी २६ वर्षीय तरुणीशी मैत्री केली. मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. त्याने तीचा व्हॉट्स एप क्रमांक मिळवला व दोघे नियमितपणे चॅटिंग करू लागले. या दरम्यान राज याने त्या तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्र मिळविली. नंतर मात्र तो तरुणीला व्हिडिओ - छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करू लागला. त्याने तरुणी कडून नविन मोबाईल घेतला तसेच अधुन मधुन पैसे उकळू लागला. त्याने तीच्या कडून सुमारे १० हजार पौंड म्हणजे भारतीय चलना नुसार ७ लाख रुपयांची रक्कम उकळली. तरी देखील त्याने तरुणीच्या मित्रास एक व्हिडिओ शेअर केला. त्या तरुणीने ईमेल वरून फिर्याद दिल्यावर त्या आधारे मीरारोड पोलीसांनी गुन्हा दाखल केला. आणि राज सिंग याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर डोंबे हे पुढील तपास करत असून त्यांनी राज चा मोबाईल जप्त केला असून न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

मिळविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. यामध्ये राष्ट्रवादीतून शिअखेर देवराज भोईर यांचे नाव चर्चेत आर शिंदे पक्षात घेतानाच ही कमीटमेंट आहे, असे आता संजय भोईर यांनी स्थायी

KONARK व
नोंदणीकृत कार्यालय : इमारत क्र. ७, १०५९, दूरध्वनी क्र. १, २०१८ ईमेल आयडी: info@konarkgroup.co.in
३०.०९.२०१९ रोजी अलेखापरिहित

तपशील	पलेले गारिस्क. १, २०१८ (अलेखापरिहित)
कार्यातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	०८८.२७
कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर अपवादालाक आणि/किंवा असाहान्य बाबींपूर्वी)	(६३.८९)
कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादालाक आणि असाहान्य बाबी पश्चात)	(६३.८९)
कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा / (तोटा) (अपवादालाक आणि असाहान्य बाबीपश्चात)	(६३.८९)
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा / (तोटा) (कर पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट)	५८०.८०
राखीव (जत व्हायच्या ताळेबंदामध्ये दर्शिलेल्या नुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळता)	
प्रति भाग उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी) (असहान्य बाबीपूर्वी)	(९.१०)
मूळ	(९.१०)
सोयीकृत	(९.१०)
टिप: वरील विवरण हे सेबी (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्रारूप स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आले आहे.	
दिवानांक : मुंबई दिनांक : १४.११.२०१९	

आण नदपत्कर घण्यात आल.
२. वरील विवरण हे सेबी (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. संपलेल्या त्रैमासिक / कंपनीची वेबसाईट (www.aithum.com) वर देखील उपलब्ध आहे.
३. कंपनीने १ एप्रिल, २०१९ रोजी पासून भारतीय लेखा मानके ("आयएनडी एएस") चा अंमलबजावणी केला आहे आणि परिणामी, हे वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या कायदा, २०१३ च्या कलम १३३ सहवाधिता त्याअंतर्गत पारित संबंधित नियम अन्वये विहित भारतीय लेखा मानके ३४ मध्ये नमूद केलेल्या मान्यात आणि मापन तत्त्वे आणि भारतात स्वीकारले गेलेले इतर लेखा तत्त्वांनुसार बनविण्यात आलेले आहेत.

मंडळाच्या आदेशान्वये ऑटम इन्व्हेस्टमेंट अॅण्ड इन्फ्रस्ट्रक्चर लिमिटेड करिता सही/- नविन जैन व्यवस्थापकीय संचालक डीआयएन क्र.: ००४६५८८८

एम्पॉवर इंडिया लिमिटेड
CIN: L51900MH1981PLC023931
नोंद. कार्यालय: २५/२५ ए, २ रा मजला, ३२७, न्याय इमारत, डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००९.
दूरध्वनी: ०२२-२२०४५०५५, २२०४२०४४, मोबाईल/हेल्पडेस्क क्र.: ९७०२००३१३९,
ईमेल: info@empowerindia.in; वेबसाईट: www.empowerindia.in
३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि अर्ध वर्षाकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणपत्राचा सारांश

तपशील	स्वतंत्र					
	३०.०९.२०१९ रोजी संपलेले त्रैमासिक (अलेखापरिहित)	३०.०९.२०१९ रोजी संपलेले अर्ध वर्ष (अलेखापरिहित)	३०.०९.२०१८ रोजी संपलेले त्रैमासिक (अलेखापरिहित)	३०.०९.२०१९ रोजी संपलेले त्रैमासिक (अलेखापरिहित)	३०.०९.२०१९ रोजी संपलेले अर्ध वर्ष (अलेखापरिहित)	३०.०९.२०१८ रोजी संपलेले त्रैमासिक (अलेखापरिहित)
कार्यातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	(५९६.००)	०.००	५६८.६७	(५९६.००)	०.००	५६८.६७
कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर आणि अपवादालाक बाबीपूर्वी)	(२०.७९)	(१५.६४)	१७.१३	(२०.७९)	(१५.६४)	१७.१३
कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादालाक बाबीपश्चात)	(१४५५.८५)	(१४५०.७०)	१७.१३	(१४५५.८५)	(१४५०.७०)	१७.१३
कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा / (तोटा)	(१४५५.८५)	(१४५०.७०)	१७.१३	(१४५५.८५)	(१४५०.७०)	१७.१३
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न भरणा केलेले सम भाग भांडवल (रु. १/- प्रत्येकी भाग)	(१४५५.८५)	(१४५०.७०)	१७.१३	(१४५५.८५)	(१४५०.७०)	१७.१३
प्रति भाग उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी)	११६३७.९९	११६३७.९९	११६३७.९९	११६३७.९९	११६३७.९९	११६३७.९९
१) मूळ	(०.१३)	(०.१२)	०.००१५	(०.१३)	(०.१२)	०.००१५
२) सोयीकृत	(०.१३)	(०.१२)	०.००१५	(०.१३)	(०.१२)	०.००१५
टिप: वरील विवरण हे सेबी (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या सारांश आहे. संपलेल्या त्रैमासिक / अर्ध वर्षाचा तपशीलवार वित्तीय गत वर्षाचे आकडे जेथे आवश्यक वाटले तेथे पुनःगठीत / पुनःव्यवस्थापित / पुनः वर्गीकृत करण्यात आले आहेत.						
दिवानांक : मुंबई दिनांक : १४ नोव्हेंबर, २०१९						

एम्पॉवर इंडिया लिमिटेड करिता सही/- राजगोपालन अय्यंगार संचालक डीआयएन : ०००१६४९६